


MD
MANIK DEVELOPERS

Office : 62-A, Pradhan Lodge, Parel Village, Parel, Mumbai - 400 012.

Reg. No. 47352

Ref. No.:

Date :

श्री/श्रीमती सहदेव दालगावकर

विषय :- नविन इमारतीमध्ये ताबा मिळणेबाबत.

महोदय,

या पत्राद्वारे आपणांस कळविण्यात येत आहे की, आपल्याला मुसा ब्रदर्स चालू क्र. ७७७ खो.क्र. १९ मजला, सनामक लॅन, लोअर परळ, मुंबई - 400 013 या जुन्या निवासी/अनिवासी गाळयाबदली नविन मार्गिक को.ऑ.हो.सो.इमारतीमध्ये सर्व सभासदांसमक्ष आपण लॉटरी पद्धतीमध्ये निवडलेला गाळा क्र. २१८ विंग २ मजला २ वितरीत करण्यात आलेला आहे. सदर पुर्नरचित इमारतीचा मु.न.पा.कडून वास्तव्याचा दाखला मिळाला आहे. तरी आपण आपला वितरीत कायम पर्यायी स्वरुपाच्या गाळयाचा त्वरीत दि. 31 मे 2001 पूर्वी ताबा घ्यावा व आपल्याला वितरीत करण्यात आलेल्या मु.इ.द. व पु.मंडळातर्फे दिलेल्या संक्रमण शिबीरातील तात्पुरत्या पर्यायी जागेचा ताबा दि.31 मे 2001 पर्यंत सोडावा. अन्यतः म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील भाडे व मागिव को.ऑ.हो.सो.इमारतीतील गाळयाचे कर आपणांसच भरावे लागतील. तसेच मु.इ.द. व पु.मंडळातर्फे त्यांच्या संक्रमण शिबीरातील गाळा न सोडण्याबाबत काही कारवाई झाल्यास त्यास तुम्ही जबाबदार असाल याची आपण नोंद घ्यावी.

For MANIK DEVELOPERS

Partner

1. Sheet No.	2. Name of Street or Locality	3. Street No.	4. Substantial Street No.	5. Zone	6. Area or Subdivision	7. Landowner's Name	8. Collector's Name
417	PUBLIC PROGRESS RD	102210A/102210B, 102212/102213A, 102213B	219	1. FORM 3 C.1.A.	90.1000 (2700.00) 58.0000 244.45 \$ - 10.00	102210A, 102210B	1. 102210A/102210B (C.1.A.C.R. NO. 1)

9. Street front feet to front	10. Name of Person in Beneficial Ownership	11. Title of Acquisition by Present Owner	12. Description of Title
(A) 1-4 (PROSSA MARRIED) - (11/2 SHARE) - B (TODOR MARRIED)	(A) 1-4 (PROSSA MARRIED) - (11/2 SHARE) - B (TODOR MARRIED)	(A) - (DEED NO. 2001) CONVEYANCE 91-22-29 FROM NAIMANIAN WIFE BY HUSBAND NAIMANIAN & DEED FOR 85.15,000/- (B) DEED NO. 2001 CONVEYANCE 91-17-46 FROM WALLI MARRIED FOR 85.10,000/- (CASH) 1/2 SHARE IN THE PROPERTY. (C) - (DEED NO. 2001) CONVEYANCE 91-21-4-24 FROM 9 IN COL. 10 TO C.R. IN COL. 10 IN DEED NO. 127 UNDER THE DEED FOR 85.15,000/- (D) - (DEED NO. 2001) AS FOR 1000000 & RELEASE DEED 91-15-11-1979, A - 2 - 1 - 9 IN COL. 10 HAVE RELEASED THEIR RIGHT, TITLE, INTEREST IN THIS PROPERTY TO E. F. IN COL. 10 FOR 85.10,000/- (E) - (DEED NO. 2001) 1000000 91-10-10-1000000 (F) - (DEED NO. 2001) CONVEYANCE 91-2-4-1975 FROM E. F. IN COL. 10 TO E. F. IN COL. 10 FOR 85.00,000/- (G) - (DEED NO. 2001) 1000000 91-10-10-1000000	(E) - (DEED NO. 2001) 1000000 91-10-10-1000000

13. Original Grant from Govt. If any

14. Name from Public Act or Ordinance

15. Grant

16. Superintendent's Initial

17. Date of Issue

18. Date of Issue



DUPLICATE
COMMON

FORM OF NOMINATION

Form No. 14

[Under the Bye-law No. 32]
TO BE FURNISHED IN TRIPLICATE
[APPLICABLE FOR SINGLE / MORE NOMINEES THAN ONE]

To,
The Secretary

MANIK
SITARAM JADHAV MARG. Co-operative Housing Society Ltd.
LOWER PAREL (WEST)

Sir,

I, Shri / Shrimati SAHADEO GOPAL DASGAONKAR
am the member of the MANIK Co-operative Housing Society Ltd. having
address at SITARAM JADHAV MARG. LOWER PAREL, MUM-13
2. I hold the share certificate No. 033 dated 4th MARCH 83 fully paid up
shares of Rupees Fifty each, bearing number from 161 to 165
(both inclusive), issued by the said society to me.

3. I also hold the Flat No. 218 admeasuring 225 sq. metres, fit
in the building of the said society, known*/ numbered as MANIK CO-OP. HSG. SOC. LTD.

4. As provided under Rule 25 of the Maharashtra Co-op. Societies Rules, 1961, I hereby nominate
the person/s whose particulars are as given below:

Sr. No.	Name/s of the Nominees	Permanent Addresses of Nominee/s	Relationship with the Nominator	Share of each Nominee (percentage)	Date of Birth of Nominee/s if the Nominee/s is a minor
1	2	3	4	5	6
1)	Mrs. SUNITA SAHADEO DASGAONKAR	As Above	wife	50%	—
2)	Mrs. ROHIT SAHADEO DASGAONKAR	—	SON	50%	11-10-1992
3)					
4)					
5)					

5. As provided under Section 30 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Bye-Laws No. 34 of the Society, I state that on my death the shares mentioned above and my interest in the flat, the details of which are given above, should be transferred to the first named nominee, on his/her complying with the provisions of the Bye-laws of the Society regarding requirements of admission to membership and on furnishing *Indemnity Bond, alongwith the application for membership, indemnifying the society against any claims made to the said shares and my interest in the said flat by the other nominee/nominees.

* Indemnity Bond is not required to be furnished in case of a single nominee.

[P.T.O.]

**Amenities and Specifications of materials for the construction of
PROPOSED BUILDING AT C.S.NO.210 OF LOWER PAREL DIVISION, MUMBAI.**

R.C.C.Work: All RCC work such as footings, columns, beams, slabs, lintols, chajjas, pardis, staircase steps, water storage tanks shall be as per the RCC design prepared by the Structural Consultant approved by the Society's Architect Shri M.G.Khanolkar and the work executed therefrom shall be as per the said Consultant's drawings & instructions.

Masonry work : All external walls shall be constructed of solid concrete blocks, 6" thick in cement mortar (1:5). All internal partition walls shall be constructed of solid concrete blocks, 4" thick in cement mortar (1:5).

Doors : Main door shall of C.P Teak wood frames of size 6'x2 5" fixed with iron hold fasts in the walls and will be provided with polished flush veneered (on one side) type shutter with mild steel aldop 10" x 5/8", a peep hole, mild steel hinges, three nos., each shutter, a tower bolt, a handle and aluminium latch, 12" from inside. Doors for bathrooms and W.Cs shall be of marble frame with shutters of "sintex" of plastic sections framed with aluminium frame. All other doors will have shutters, flush commercial type with 3 coats of oil paint.

Windows : Aluminium sliding glass shutters with interlocking channels, pipe etc. shall be provided to all other window openings as per Architect's design. Bathroom and W.Cs. windows will have glass louvers.

Flooring : Marble mosaic grey colour tiles, 10" x 10" size and marble mosaic half tile skirting shall be provided to all the rooms, passages, lobbies, staircase landings. Polished tandoor tiles for kitchen and bathrooms and white glazed tiles of Johnson, 6" x 6" shall be provided to W.C.s. White glazed tiled dado of 1'6" height to W.C. and 4" height to the bathroom shall be provided. Machine cut and machine polished black cuddapa stones shall be provided to staircase treads and black coloured sand faced polished cement plaster to rises.

Kitchen Platform: RCC cooking platform size 5' x 2' x 2'-6" top finished with black cuddapa (polished) stone with cuddapa cill, white glazed tiled dado 2'-0" height as per Architects design and a sink size 2'-6" x 9" deep with black cuddapah to horizontal surface and white glazed tiles to vertical surface shall be provided in each kitchen.

RCC Loft : shall be provided above bathrooms/toilets and in the kitchen.

Compound Wall : A rubble masonry compound wall in cement lime mortar (1:1:8) 5 ft high above the road level shall be provided all around the plot with 10 ft. wide iron gates as per Architect's design.

Terrace: Water proofing as specified by "India Water Proofing Co." shall be made to terrace slab. A crazy paving in mosaic tile pieces laid in lime cement (1:8:8) mortar, including aluminium strips will be provided at 6' and pointing in coloured cement, polished, cleaned shall be provided with a cement vata at the junction of parapet with tile pieces fixed.

Staircase: RCC staircase, 4' wide with RCC parapet 3'-3" height including TV hand rail, treads and rises finished as specified in "Flooring".

12
D.P. X महेन्द्र गोपाळ

आता करारनामा खालील प्रमाणे व हा करार दोन्ही भागातील व्यक्तींनी संमत केला आहे.

१) ह्या व्दारे मालक मंजूर करत आहेत की, भाडेकरू हा चाळ नं ७७८ च्या १ ल्या मजल्यावरील ९.६० चौरस फूट मोजमाप असलेल्या खोली नं ५९ चा खरा कायदेशीर मासिक भाडेकरू आहे व ह्या भाड्याच्या खोलीसाठीही तो खरा भाडेकरू म्हणून समजला जाईल.

संदेह
X गोपाळ

DP

२) बृहन्मुंबई महानगरपालिकेने संमत/मंजूर केलेल्या नकाशानुसार आणि इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा, त्या बोर्डासह, परवानगीने सध्याच्या इमारती/चाळ पाडून त्या जागी आधुनिक सुखसोयी असलेली नवीन बहुमजली इमारत/ती बांधून त्या मालकाला पुर्नविकासन करण्याचे मालक ह्याव्दारे कबूल करत आहे.

३) भाडेकरूला देण्यात येणारी नियोजित कायम पर्यायी जागा २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेली असेल. त्या जागेचा तात्पुरता नकाशा ह्या सोबत जोडला आहे व अनेकशेअ अ असा रेखित केला आहे आणि ती जागा भाडेकरूला विनामुल्य दिली जाईल जी सर्वसाधारणपणे मालकी तत्वावर म्हणून ओळखली जाते.

संदेह
X गोपाळ

DP

४) महाराष्ट्र सरकारच्या विकसन कायद्यानुसार विकसित इमारतीत भाडेकरूला कमीत कमी २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेली जागा देणे आवश्यक आहे म्हणून ही २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळाची जागा भाडेकरूला तो सध्या राहत असलेल्या जागेच्या मोबदल्यात विनामुल्य देण्यात येते आहे.

ह्या मालकाला बांधण्यात येणारी नवीन नियोजित इमारत, विशेषतः सध्याच्या भाडेकरूचे मालकी हक्काचे फ्लॅटस सर्व दृष्टीने कबूल केलेल्या सुखसोयीनी पूर्ण करून सर्व भाडेकरूनी ट्रान्झीट कॅम्पमध्ये स्थलांतर केल्यापासून ३६ महिन्यांच्या आत किंवा महानगर पालिकेकडून आय.ओ.डी./सी.सी. मिळाल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांच्या आत, जे उशिरात उशिरा असेल, त्या मालकी हक्काच्या खोलीचा ताबा भाडेकरूना देण्याचे मालकांनी कबूल केले आहे.

६) भाडेकरूला नवीन नियोजित इमारतीत कायम पर्यायी जागा मिळेपर्यंत तो/ती/ते त्या बोर्डाने दिलेल्या तात्पुरत्या जागेत राहू शकेल.

७) भाडेकरू ह्या कराराची स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी खर्च भरण्यास पात्र राहिल. सहकारी सोसायटी स्थापल्यानंतर बेचनपत्राच्या स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणीचा जो काही खर्च येईल तो जरूर त्यावेळी सोसायटी करेल.

८) नवीन नियोजित इमारतीच्या वहिवाटीचा दाखला मालकांना मिळताच भाडेकरूला कायम जागेचा ताबा देण्याचे मालक कबूल करतात. सध्याच्या भाडेकरूमध्ये फ्लॅट/शॉप/स्टॉल चे वाटप सर्व भाडेकरूच्या/सदस्यांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठ्या पाडून लॉटरी पध्दतीने केले जाईल. परंतु - दुकान मालकांसाठी ते सध्या वापरत असलेल्या जागेइतकीच कायम पर्यायी जागा इमारतीच्या तळमजल्यावर त्या भाडेकरूच्या करारासोबत जोडलेल्या नकाशानुसार दिली जाईल.

९) महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट खाली जरूरी असणाऱ्या व इतर कोणत्याही फ्लॅट/शॉप/स्टॉल खरेदीकाराला अंमलात आणाव्या लागणाऱ्या करारासारखा छपील करार ह्या मालकी हक्काच्या फ्लॅट/शॉप/स्टॉलसाठी अंमलात आणण्याचे मालक आणि भाडेकरू ह्या व्दारे कबूल करत आहे आणि हा छपील करार सब-रजिस्ट्रार ऑफ अॅंशुरन्सेस समोर नोंदणीसाठी प्रस्तुत करण्याचे मालक कबूल करत आहेत. नोंदणी खर्च आणि स्टॅम्प ड्युटी भाडेकरूला द्यावी.

DP X संदेह गोपाळ



श्री चीमनलाल देडीया नायसन्स व्हडर

केमर कुज वी एल रोड

अंजुनाडी (प), मुंबई ४०० ०६७

अनु क

श्री/श्रीमती

पाना विक्रीत किंवा व्यवसायिक स्टॅम्प पेपर

अर्पण

508

MANIK DEVELOPERS

केन्द्र

- 4 JUL 2000

कायम स्वरुपाच्या पर्यायी जागेसाठी करार

सहदेव गोपाळ भाड्याच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागेसाठी हा करार 27 July 2000 रोजी मुंबईला भारतीय भागीदारी कायदयानुसार नोंदवल्या गेलेल्या भागीदारी फर्म मेसर्स माणिक डेव्हलपर्स जिचे ऑफिस ३/१६६, संतोष आनंद, वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५ येथे आहे ह्यापुढे जे 'मालक' म्हणून उल्लेखिले जातील. (ह्या वचनात फर्मचे सध्याचे भागीदार, त्यांचे वारस, व्यवस्थापक, वहिवाटदार, ह्यांचाही समावेश आहे.) पहिल्या भागात आणि श्री/श्रीमती सहदेव गोपाळ दामोदर मुंबईचे भारतीय रहीवाशी, रहाणार किंवा व्यवसाय करणार, खोली नंबर ५९ चाळ नंबर ७००० मुसा चाळ, सन मिल रोड, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ ह्यापुढे 'भाडेकरू' म्हणून उल्लेखिले जातील (ह्या वचनात मुंबई भाडे कायदयाखाली त्याचे/तिचे/त्यांचे वारस, व्यवस्थापक, वहिवाटदार, ह्यांचाही समावेश आहे.) दुसऱ्या भागात; यांच्यात करण्यात येणाऱ्या गोष्टी आला आहे.

ज्याअर्थी

- फर्ग्युसन रोड जो सनमिल रोड म्हणूनही ओळखला जातो, येथे वसलेल्या सर्व जमिनीचे, जी मुंबई शहर व मुंबई उपनगर, उपजिल्हा येथे नोंदित असलेली, २४४४.८३ चौरस मिटर म्हणजेच २९२४ चौरस वार मोजमात असलेली, विशेषतः खालील पहिल्या परिशिष्टांत वर्णन केलेली, ह्यापुढे 'ती मालमत्ता' म्हणून उल्लेखिल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मालक म्हणून त्यावर त्यांचा अबाधित हक्क आहे.
- वरील तीन चाळीत १८० मासिक भाडेकरूंचाही जे आपल्या जागा व्यावसायिक कामासाठी वापरतात, समावेश आहे.
- तीनही चाळी अत्यंत मोडकळीस आल्या असून हाऊसिंग आणि अेरीआ डेव्हलपमेंट बोर्डाने त्या अनेक

सहदेव गोपाळ

महाराष्ट्र सहकारी चक्र 33 दिनांक 15/09/20 शेजरे रर
महाराष्ट्र सहकारी चक्र 33 दिनांक 15/09/20 शेजरे रर
महाराष्ट्र सहकारी चक्र 33 दिनांक 15/09/20 शेजरे रर

Certificate No. 43 Member's Register No. 01/09/033 No. of Shares 10

SHARE CERTIFICATE

(AUTHORISED SHARE CAPITAL OF RS. 3,00,000/- DIVIDED INTO 6,000 SHARES OF RS. 50/- EACH)

MANIK CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

(Registered under the Maharashtra Co-operative Societies Act 1960)
Reg. No. MUM / WG-S / HGS. (TC) / 8299 / 2002-2003 DL 03/01/2003
210, Sitaram Jadhav Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013.

is is to certify that Sfri/ Smt./ M/s. SAHADEO GOPAL DASGAONKAR
the Registered Holder of TEN fully paid up shares of Rs. FIFTY each numbered from 421 to 430
th inclusive, in MANIK CO-OP. HSG. SOCIETY LIMITED, 210, Sitaram Jadhav Marg, Lower
arel (W), Mumbai, subject to the Bye-laws of the said Society.

Given under the Common Seal of the said Society at MUMBAI

this 4 th MARCH 20 03



N.B. Khogde
Authorised
M.C. Member

[Signature]
Secretary

[Signature]
Chairman

दुय्यम नि

210, Sitaraj Marg, Parel Village, Parel, Mumbai - 400 013

PHONE 413 9654

गे क.

नोंदणी ३९ म.
Regn. ३९ म.

दस्तावेजाचा/अर्जाचा अनुक्रमांक

दिनांक १०/१२/२००३
सन १९

तसेवजाचा प्रकार-

द्वर करणाराचे नाव-

मुकुंद आकाशिन जोरंगी
श्री सहदेव गोपाळ दलगावरे

हालीलप्रमाणे फी मिळाली:-

- नोंदणी फी
- नक्कल फी (फोलिओ)
- पृष्ठांकनाची नक्कल फी
- टपालखर्च
- नकला किंवा जापने (कलम ६४ ते ६७)
- शोध किंवा निरीक्षण
- दंड-कलम २५ अन्वये
- कलम ३४ अन्वये
- प्रमाणित नकला (कलम ५७) (फोलिओ)
- इतर फी (मागील पानावरील) बाब क्र.
- "
- "
- "
- "

पवित्र ५६०
२०००

रु.	पै.
२९८५-	००
२९८५-	००

रु. दोसहजार अठ्ठे
पंचाशती एका

दस्तावेज
नक्कल

नोंदणीकृत डाकेने पाठवली जाईल.
रोजी तयार होईल व या कार्यालयात देण्यात येईल.

दुय्यम निबंधक

दस्तावेज खाली नाव दिलेल्या व्यक्तीच्या

नावे नोंदणीकृत डाकेने पाठवली

हवाली करावी

दुय्यम निबंधक, मुंबई
सादरकर्ता

3 No. of Shares 1

ES OF RS. 50/- EACH

SIETY LT

Act 1960)

/01/2003

- 400 013.

DASGAON

umbered from 42

aram Jadhav Ma

9/12/03





ESSEL FINANCE BUSINESS LOANS LTD.
Marathon FutureX, 'A' Wing, 18th Floor, N. M. Joshi Marg, Lower Parel,
Mumbai - 400013.

NO DUE CERTIFICATE

Dated :09-Mar-2018

This is to certify that the Loan Amount of Rs.7,00,000.00 /- taken by ROHIT DASGAONKAR, vide our Loan Agreement LNMUM00616-170000487 (Bearing App no.004883) Dated 2016-05-27 has been paid in full. There are no dues against said loan.

Date of Closure : 22 February 2018

For ESSEL FINANCE BUSINESS LOANS LTD.



Authorised Signatory.

0,000-1-10
पी ५ * ए १२५
००१,२५० ट/१०५५५५

मनुष्य म. को. नि. ६
[निपम ११२ पहा]
मलन प्रयोग

मर ३३९५००/-
रिफ २९८५/-

सर्वो.
०५०३०

नाम प्रमुख, लो. भा. ग.

या टिकान्याच्या कोषागारात / उपकोषागारात भरण्यात आलेल्या रीत्या रचलेला खान
भारतीय स्टेट बँकमध्ये / भारतीय रिझर्व बँकमध्ये

मो. क्र. १०५५५५

निर्वाणीय अधिकार्याने किंवा कोषागाराचे प्रमुखाने

कोषागाराचे प्रमुखाने किंवा उपकोषागाराचे प्रमुखाने

Rohra Computer 2693432

RESERVE BANK OF INDIA 0083208

FORT, MUMBAI 400 001.

PUBLIC ACCOUNTS DEPARTMENT

CHALLAN ACKNOWLEDGEMENT

6102002003

030 STAMPS AND REGISTRATION FEE

Challan Number : S S DASGOMKAR

Account Code :

Account Name : *****3,805.00
Rupees three thousand eight hundred
five only

Name of Depositor :

Amount (in Rupees) :

दिलेल्या व्यक्तीच्या

नावे नोंदणीकृत ठारवेने पाठविले

ह्याची सादर शिर्षक निवडणक

मुंबई
कर्ता

इय्युम ओ घक

CHAIRMAN
LTD. MANIK CO-OP HOUSING
LTD. MANIK CO-OP HOUSING



मुंबा भाग दाखला क्र. 33 दिनांक 15/09/20 रोजी रद्द
 कोरमि मीटरा पोर्टनियम अत. १९(अ)(एक)
 अन्वये नवीन भागदाखला निर्मित करण्यात आला

१. ओ. (एच) १२८-२५,००,०००-९-९८
 २. (२०,००,०००)-११-८१ पीओ ५ * एच १२५
 विभा विभाग, क्र. संदीर्ग-१०८३/प्रक. ८६/कोपा. ४,
 २२ सप्टेंबर १९८३.

नमुना म. सो. दि. ६
 [निपम ११२ परा]
 मूलन क्रमांक

nr 338500 / - सर्वता. २६-म.
 RIF 2985 / - Gen. 26-M.

५१ मुमावदस-चाक चतु, लो. मा. २
 २००५-१३.

या टिकापत्राच्या कोषागारात / उपकोषागारात भरण्यात आलेल्या रकमे रचनेचे चलन
 भारतीय स्टेट बँकेमध्ये / भारतीय रिझर्व बँकेमध्ये

भरणा करणाऱ्याने भरवण्याचे	निर्भावीय अधिकार्याने किंवा कोषागाराचे भरवण्याचे	कोषागाराचे/उपकोषागाराचे भारतीय स्टेट बँकेने/ भारतीय स्टेट बँकेने/उपकोषागाराचे स्टेट बँकेने भरवण्याचे
व्यापतीने रकम भरण्यात आली आहे त्या व्यक्तीचे नाव/पदनाम आणि पत्ता S. S. Dajgonkar.	लेखाचे वर्गीकरण विभाग : 030 STAMP & REGN. प्रधानशीर्ष : 103 (III) INDIAN I उपप्रधानशीर्ष : STAMP DUTY.	रकम मिळाली. रुपये (आकड्यात) 3805 रुपये (अक्षरी) तीन हजार आठशे पाचशे पन्नास.
भरणा करण्यासंबंधीच्या प्राधिकारपत्राचा तपशील आणि भरणा करण्याचा उद्देश S.D	शीर्षक संकेतांक 0 0 3 0 0 1 0 1	कोषपाल : सेवापाल : RESERVE BANK OF INDIA MUMBAI कोषागार/उपकोषागार अधिकारी बँकेच्या नियमाप्रमाणे COUNTER No. 1 10 15
भरणा केलेली रकम रुपये 3805 / - Three thousand eight hundred and fifty only	बरोबर आहे, पैसे स्वीकारावे व पावती याची. दिनांक : 14/12/2000 नियमक धुवये स्वाक्षरी	DATE 14 DEC 2000 CALLAN No. 1 SH RECEIVED R 3805 / - nr Auth. Signatory.
भरणा करणाऱ्याचे स्वाक्षरी नांक 14/12/2000		

येथे कोषागारात/बँकेत रकम भरणा करण्याबाबत आदेश देणाऱ्या प्राधिकार्याचा पत्ती दिवसा उभयपक्षा.

TRUE COPY
 Sub-Registrar of Revenue

मुख्य अधिकारी
 मुंबई
 कर्ता

Chairman